







EARN WHILE LEARNING, TRAIN & RETAIN HIGH-QUALITY TRAINEES

Distil Education & Technology Pvt. Ltd.



» ABOUT US



"Distil Group" is an end-to-end "Human Resource Solutions" provider with over 5 years of progressive experience in the HR Industry. We offer highly innovative and cost-effective General Staffing solutions with expertise in Training and Development, Manpower Outsourcing, Facility Management, Payroll & Compliance Management. We have been providing end-to-end HR Services & delivering a gamut of HR Management Solutions on the PAN India level. Since our inception in 2017, Distil Group has constantly thrived to provide excellent services to its clients, fulfilling their requirements for Manpower Services. We are a part of Distil Group promoted by Mr. Arjun Mishra. As a group, we have passionately thrived to excel in the corporate arena more so in the field of customer services to deliver end-to-end pan India services with both quality and quantity to the utmost satisfaction of our valued patrons. Our unrelenting passion has enabled us to become proficient in the Human Capital service industry within a short span of time. Distil Group leverages on latest technologies, continual process improvement, and domain expertise. Our services help the client free up resources for core business activities. Additionally, we run outstation campaigns to consistently address HR requirements for all our clients.

» APPRENTICESHIP IN INDIA

What is Apprenticeship Training? Apprenticeship Training is a course that comprises basic and practical training at the workplace, in an industry, or establishment. An apprentice is a person who has signed a contract of apprenticeship with an establishment to undergo apprenticeship training. Why Apprenticeship? Mandated under the law for all establishments to have more than one employee (including contractual employees) to engage apprentices. A proven solution for training and retaining world-class talent which is industry ready. Legal Status of Apprentices Every apprentice undergoing apprenticeship training in an establishment shall be a trainee and not a worker. The provisions of any law with respect to labor (such as EPF / ESI) shall not apply to or in relation to such an apprentice. Establishments can engage apprentices of age 18 years & above during normal working hours of the establishment (including night shifts.) For apprentices under the age of 18 years, establishments shall engage them in training between 8 am to 6 pm only.



» NAPS (National Apprenticeship Promotion Scheme)

In an endeavor to promote apprenticeship in India, a new scheme, National Apprenticeship Promotion Scheme (NAPS) has been launched by the Government in August 2016. The scheme entails financial support to establishments undertaking apprenticeship programs. Financial Benefits Under NAPS 1-Sharing of cost of training with Basic Training Providers (BTP): up to INR 7,500 for 3 months/500 hours 2-Sharing of 25% of the prescribed stipend, subject to a maximum of INR 1500 per month per apprenticeship As a TPA, Distil Education will perform the under said actives: Arrange the basic training under Apprentices Act through Basic Training Providers for fresher apprentices from the establishments which are desirous of outsourcing the basic training. Assist the establishments to get approval for Basic Training Centre (BTCs) in case these are not in the panel of approved BTCs. Match the demand of establishment for apprentices with the candidates desiring to undergo an apprenticeship program. Mobilize and counsel candidates to undergo apprenticeship training. Assist the establishment in designing courses under the apprentice program and getting them NSQF aligned. Upload contracts of apprenticeship on the apprenticeship portal on behalf of the establishment for registration by the Apprenticeship Advisor.

Upload syllabus with the duration of apprentice's courses on behalf of establishment toward stipend paid to apprentices. Furnish all the returns on the portal site on behalf of the establishment. Submit reimbursement claims on behalf of the establishment towards stipend paid to apprentices. Submit reimbursement claim for basic training cost in case establishment is the basic training provider under NAPS. Ensure compliance with all formalities by the apprentices for appearing in assessment examinations as and when required. Assist the establishment to conduct assessments and issuing certificates.

» D. Voc. (Diploma in Vocational Studies)

D.Voc. is a 3-year diploma program in the professional domain offered to candidates who wish to gain practical experience in a particular field rather than theoretical knowledge. Some of the major disciplines that D.Voc. focuses on are Engineering, Healthcare, Science, Management Commerce (Banking Application), IT/ITES, Food Processing, and many more. D.Voc. Programmes would enable the students to make meaningful participation in accelerating India's economy by gaining appropriate employment, becoming entrepreneurs, and gaining appropriate knowledge. Diploma in Vocational (D.Voc.) is Aligned to NSQF Level-5 set in Dual Education Model. It is a three-year programme divided in six semesters its On-the-job Training (OJT). OJT enables students to learn manufacturing of components to be used in various industries like automobiles. Textile, plastics, packaging, etc.



» B.Voc. (Bachelor in Vocational Studies)

The University Grants Commission (UGC) has launched the scheme on skill development-based higher education as part of college/university education, leading to Bachelor in Vocational (B. Voc.) Degree with multiple exits such as Diploma/Advanced Diploma under the National Skills Qualification Framework (NSQF). The B. Voc. Programmes is focused on universities and colleges providing undergraduate degrees which would also incorporate specific job roles and their NOSs along with general education. B. Voc. as a degree holds its recognition and acceptability as any other conventional degree. B. Voc. is a 3-year undergraduate program offered to candidates who wish to gain practical experience in a particular field rather than theoretical knowledge. The objective is to allow the industry to take advantage of various schemes for conducting training in a higher employment potential course according to the needs of the industry.

An Employer Skill Model: The scheme envisages prospective employers (industry) with established infrastructure, robust training facilities as well as trained faculty, to conduct in-house skilling of prospective employees to add industry-ready trainees to its workforce. Reduction of Recruitment cost. Reduction of Compliance cost. No Legal Obligation. Control over absenteeism and attrition-increase productivity. The stipend shall be paid as a single consolidated amount. Improve competence & efficiency of the organization. Exemption under CSR (contribution to the Nation building through crafting skilled manpower). Equal opportunity of constructive education to the underprivileged sector. This will not be an employment contract or a Labor contract hence the law pertaining is not applicable. Opportunity to develop your own skilled Manpower according to your requirements & work culture. Train them according to your requirement with no obligation to hire & flexibility to release. One-stop solution for all national compliance.

Trainees will be called student trainees up to the Completion of the Training Tenure Industry can hire any candidate between the age group of 18 < and 40. Industry Can hire any candidate between the qualifications of 8th and 12th. No statutory Deduction EPF, ESIC, Bonus, Gratuity, etc. will be applied. The Duration under the Flexi MoU-CTS will be 2 years. The Candidate will get the certificate after completion of the Training.





»Board Of Apprenticeship Training (BOAT) / National Apprenticeship Training Scheme (NATS)

National Apprenticeship Training Scheme (NATS) is instituted by the Board of Apprenticeship Training/Practical Training. Ministry of Human Development Government of India. It is a National Scheme for providing skill training to Fresh Graduates and Diploma Holders in Engineering and Technology and +2 Vocational Pass outs. It is a 1-to-3-year program equipping technically qualified youth with the practical knowledge required in their field of work. The Apprentices are imparted training by the organizations at their place of work. Trained managers with well-developed training ensure that Apprentices learn the job quickly and completely. During the period of Apprenticeship, the apprentices are paid a stipend amount, 50% of which is reimbursable to the employer from the Government of India. At the end of the training period, the Apprentices ate issued a Certificate of Proficiency by the Government of India which can be registered at all employment exchanges across India as valid employment experience. The apprentices are placed for training in Central State and Private organizations that have excellent training Facilities. No Statutory workplace is Applicable.

» Government Stipend

Education	Diploma	B.E/B.Tech.	Graduate
Stipend	8000/-	9000/-	9000/-

» Reimbursement Claim & Duration

Education	Diploma	B.E/B.Tech.	Graduate	
Stipend	Rs. 4000/Month	Rs. 4500/Month	Rs. 4500/Month	
Education	Apprentice	Apprentice	Apprentice	
Stipend	1 Year	3 Year	3 Year	

BOAT / NATS Apprenticeship Quota = 2.5% to 15% of Overall Establishment Strengths (Including On roll / Off roll, Contract All)



»Flexi MoU: CTS (ITI)

The flexible Memorandum Of Understanding (Flexi MoU /CTS) scheme is designed to the needs of both industries, as well as trainees, allowing Industries to train candidates as per their requirements and provide trainees with an industry environment aligned with the market demand and latest technology. The flexible Memorandum of Understanding (Flexi MoU-CTS) scheme is designed to cater to the needs of both industries as well as trainees allowing industries to train candidates as per their requirements and provide trainees with an industry environment aligned with the market demand and latest technologies. The objective is to allow the industry to take advantage of various schemes for conducting training in a higher employment potential course according to the need of the Industry. Distil Education have signed the MoU to provide an opportunity for the youth to acquire skills related to ITI/CTS through, Specially designed "Learn and Earn" approach consisting of a mix of theoretical and On-the-Job Training (OJT) components and hence improve their employability potential and to contribute in the overall growth the economy by creating a pool of skilled resources. An Employer Model: The scheme envisages a prospective employer (industry) with established infrastructure, robust training facilities, as well as trained faculty, to conduct in-house skilling of the prospective employee to add industry-ready trainees to its workforce Eligibility of A Trainee: Minimum 10th Pass. 18+ years of Age Highlights Of the Scheme: No Statutory Applicability, Flexibility to hire the candidates.

	Education	Duration	
10th/12th/Graduate	10th/12th/Graduate / Undergraduate	2 Years	

The Sub Committee of NCVT on 'Norms & Courses has approved four trades through Flexi-MoU under Craftsmen Training Scheme (CTS)

Name of the Course	Fitter	Turner	Welder	Electrician
4 Semester	4 Semester	4 Semester	2 to 4 Semester	4 Semester

Benefits of the Flexi-MoU Scheme Create new courses with customized content and curriculum tailored to their needs and get the same approval from DGT. The flexibility of selecting the candidates for the training. Flexibility to tie up with external vocational training providers for imparting classroom training, mobilizing trainees, and conducting sessions on soft skills/career counseling. Statutory Compliance Exemption. Stabile Manpower (Flexi ITI Trainee) for 2 Years.

» DISTIL EDUCATION & TECHNOLOGY PVT. LTD.

Corporate office: 371, 3rd Floor, D & E Block, Chandigarh Citi Center, VIP Road, Zirakpur - 140603 Registered Office: DTJ-216, DLF Tower B, Jasola District Centre, New Delhi, Delhi - 110025 info@distileducation.com | www.distileducation.com | Toll-Free: 1800 270 7890



» Parul University



Extablished & Incorporated Under Gujarat Private Universities (Second Amendment). Act. 2015 (Guj. Act. No. 7 of 2015).



CERTIFICATE OF APPRECIATION

This is to certify that Mr. ARJUN MISHRA (Founder & Director of Distil Education and Technology Pvt Ltd, Chandigarh) has been the Resource person for the Sensational Saturdays for MBA Tourism & Event Management students who addressed Online Expert Talk Series 5 on the topic "Entrepreneurship in Tourism" at FMS (Faculty of Management Studies), Parul Institute of Management & Research, Parul University on 14th August 2021 between 9.30 to 11.30 am. We at Faculty of Management Studies express our deepest appreciation and gratitude for accepting our invitation and sparing your valuable time and efforts.

Your years of experience as an Entrepreneur, your depth of understanding of subject, and your ability to present the subject in such an interesting way produced one of the most memorable and an interactive session for the students of MBA.

Looking forward for your cooperation in future as well.

Dr Bijal Zaveri

Dean,

Faculty of Management Studies

Parul University, Vadodara (Gujarat)

OF MANAGONE

FACULTY OF MANAGEMENT PARUL UNIVERSITY

> Parul Institute of Management & Research Faculty of Management Studies

P.O.Limda, Tal. waghodia, Dist. Vadodara - 391760, Gujarat State, India.



» Maharashtra Forest Dep.



तलाठी कार्यालय सजा: शेवखंडी मोबाईल क्रमांक : 9403703165

तारीख: 24 / 7 / 2022

प्रति,

RES. DIRECTOR,

DISTIL EDUCATION & TECHNOLOGY PVT.LTD. NASHIK

विषय : मौजे : घोटविहीरा, ता. पेठ गावातील गरजूंना चादरी व ब्लॅंकेटची तसेच कपडे, साड्या, लहान मुलांना स्वेटर / जाकेट तसेच महिलांना साडी व पातळ आणि अन्नद्यान्याची पाकिटे व तेलाचे डबे देवून मदत केलेबाबत....

महोदय,

वरील विषयान्वये अपणांस धन्यवाद देऊन कळ्व इच्छितो की, पेठ तालुक्यातील घोटविहीरा या गावात डॉगराचे भुस्सखलन होत असल्याने डॉगराच्या पायथ्याशी वास्तव्य करणाऱ्या सुमारे 55 लोकांचे दिनांक 13/7/2022 पासून स्थलांतर करण्यात आले आहे. सदर गरज्ंपैकी काही सदस्यांना आश्रमशाळा खरपडी या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले असून प्रशासनामार्फत जेवणाची व निवाऱ्याची सोय करण्यात आलेली आहे. सदरील लाभार्थी हे आदिवासी बहुल भागातील असल्याने, तसेच यापूर्वी देखिल आपल्या संस्थेने अनेक गरजुंना मोठ्या मनाने खुप सहकार्य व मदत केलेली आहे. मी आपणांस सदर बाबतीत सदर गरजुंना मदतीची विनंती केली असता, आजही तुम्ही वर नमुद केलेप्रमाणे मोठ्या मनाने खुप मोठी मदत सदर गरजुंना केली आहे. सबब आपले व सर्व टिमचे मी व माझे सहकरी तसेच सर्व घोटविहीरा ग्रामस्थांचे वतीने खुप आभार मानतो. यापुढेही तुम्ही संकटकाळात आम्हाला अशीच मदत कराल ही अपेक्षा.



» Awards

















» Headlines

Mega job fair organised at Govt Polytechnic Jammu

JL NEWS SERVICE

JAMMU, Jan 15: Mega Job Fair was inaugurated today Secretary, Skill development Department, Dr Asgar Hassan Samoon. The Mega Job fair was organised by Government Polytechnic Bikram Chowk, Jammu in its campus here in which more than 1200 students of Polytechnic/ITI participated. More than 35 Multi-National companies, local industries participated to Dr Samoon lauded the approach in addressing the



Director Tulas Institute, Dehradun and other officers of the department.

Dr Samoon lauded the

dedication. He further said that this Mega job fair will adopt an integrated

es the dep

year diplo उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. पाटील, भकी बोडसे, भाऊलाल तांबहे, खा. हेमंत गोडसे यांनी बेरोजगाराच्या प्रविण तिदमे, महत सुधीरदास पुजारी, हाताला काम मिळवून देण्यासाठी लक्ष्मीबाई ताठे, हिस्टीलचे किरण रहाने, आयोजित केलेला खासदार रोजगार निपमचे बारी आदी उपस्थित होते.

नियुक्तीपत्र देण्यात आले. होईल या सकारात्मक विचारातृत जन्म देते. तरुणांच्या हाताला काम देण्यात आले. घेट नोकाच नियुक्तपत्र बाजनतम् प्राष्ठश्रणासाठा विचार युक्ती सेनेच्या भक्ती गोडसे बांच्या आजच्या रोजगार मेळाच्याचे त्रियोजन विकात्मास ते गुन्हेगारीकडे बळणार मिळाल्याने तरुणांच्या घेडन्याचर आंतद झाल्याची माहिती मेळाल्याचे आयोजक

sion, Director Skill develop-ment, also briefed about the development department and the latest updates in terms of skill add-on cours-

PRAHARTIMES CTOBER 18, 2022 प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा ही काळाची गरज उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन; १,२७४ बेरोजगारांना नियुक्तीपत्रे

स्तुत्य उपक्रम

शासन राज्यातील बेरोजगारांना रोजगार पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर मिळावा हा स्तुत्व आणि अनुलनीय आम्हाला हेवेदावे आणि राजकप्रणात रस उपक्रम असून प्रत्येक जिल्ह्यात असे नसल्याने आमञ्चाकद्व सतत्व

रोजगात उपलब्ध फरून देले हे आज भितीस सर्वात मोठे काम आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या योजनेक्या माध्यमातून हेमंत गोडसे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष रोजगार मेळावे होणे ही काळाची गरज लोकाभिमुख कार्य आणि विकासकामें गोड़से वांनी दिली. बावेळी चालकमंत्री अरू-बसाधारण महत्व असल्बाचे विशेष असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सुरूच आहे. यावरोवरच समाजातील भूसे यांनी ज्यांना नोक्नी मिळणार नाही पोलिस महानिरीक्षक डॉ.शेखर पाटील ज्ञांना शाँट लिक्ट के ले असून सामंत वांनी केले. दरम्यान आजच्या कृदंबिकास होणे महत्त्वाचे आहे. अशांनी निराश न होता आपले परिश्रम थांनी सांगितले. दरम्यान भक्ती गोडसे लवकरच त्वांना दुसऱ्या केरीसाठी खासदार रोजगार मेळाल्यातून निवड तरणांता रोजगार विळाला तर आर्थिक सुरूच ठेवावेत असे आवाहन उपस्थित वांच्या हस्ते आजच्या मेळाव्यातून निवड बोलविण्यात वेणार आहे. सुमारे झासेल्या १,२७४ बेरोजगार तस्यांना घेट प्रगती होउल त्यांच्या क्टबाचा विकास तरुणांना केले. बेरोजगारी गुन्हेगारीला झालेल्या १,२७४ तरुणांना नियुक्तपत्र पंचराशे जयांना कीशल्य विकास

"एक दिवाळी चिमुकल्यांच्या

आनंदासाठी" अप्पर पोलीस

अधिक्षक अशोक बनकर यांचे

विद्यारयाँना विविध क्षमंत्राद्वीचे स्टागारे आवश्यक दाखले व सेवा एकाव <u>वताधाली या तिथितस्या माध्यमानून</u> उपलब्ध होत अहोत. या कामांसकी त्यांना लागगरे परिश्रम व बेळ बाबून खन्या होईल या सकारात्मक विचारात्त्व जन्म देते. तरुणांच्या हाताला काम देव्यात आले. घेट नौकरीचे नियुक्तियत्र योजनेतर्ग प्रशिक्षणासाठी नियक संकेरपनेतृन शहरातील औरंगाबाद करण्यात आल्याची माहिती यावेळी छा. नाहीत. म्हणून या मेळाव्यास ओसांहून महत होता. मेळाव्यात ३,८०० भक्ती गोडसे यांनी दिली.

रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद, ३ हजार उमेदवारांची नावनोंदणी

•पंचवटी । औरंगाबाद रोडवर आयोजित खासदार बेरोजगार मेळाव्याला शहरासह जिल्हाभरातून उदंड प्रतिसाद लाभला. या मेळाव्यासाठी तीन हजारांह्न अधिक बेरोजगार युवकांची नावनोंदणी केली होती. त्यातील दीड हजारांह्न अधिक युवकांना लगेचच रोजगाराची संधी मिळाली, या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.

खासदार बेरोजगार मेळाव्याला मंत्री उदय सामत, पालकमंत्री दादा भूसे व खासदार हेमत विदेश मोरे, लक्ष्मी ताठे, माजी आमदार पांडुरंग वर्षे मविआ सरकार असताना मुख्यमंत्री रोजगार यांनी सांगितले. शहरासह जिल्ह्यात विकासकामे

करत, वेदांतासारखे उद्योग राज्यातृन परराज्यात यांनी दिले असल्याचे यावेळी उद्योगमंत्री उदय तथा खासदार मेळाव्याच्या आयोजिका भक्ती जाण्यासाठी मविआचे सरकार जबाबदार सामंत यांनी सांगितले.

याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. स्थापन झाली नव्हती. त्यामुळे तत्कालीन महाराजांनी धरला होता. राज्यातील सध्याचे शेखर, युवतीसेनेच्या भक्ती गोडसे, भाऊलाल मुख्यमंत्री नेमका कोणता मुहूर्त बघत होते, असा सरकार घर पेटविण्यापेक्षा चूल पेटविण्याचे काम तांबडे, प्रवीण तिदमे, किरण रहाणे, प्रकाश वारी, सवालही सामंत यांनी उपस्थित केला. अडीच करत असल्याचे, नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे गांगड, योगेश म्हस्के, अजिंक्य गोंडसे आदी योजनेला एकशे ७० कोटी रुपये मिळाले होते. करताना कुटुंब विकास होणे गरजेचे आहे. या पण शिंदे फडणबीस सरकारने ५५० कोटी रुपयांना वेरोजगार मेळाव्यातून बाराशे ते पंधराशे जणांना मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी मंज्री दिली असून, रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे संजय राऊत यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका गरज भासल्यास पाचशे कोटी आणखी उपलब्ध खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. तर. केली. यावेळी ठाकरे गटावर सङकृत टीका करुत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांची शिवसेना युवासेनेच्या पदाधिकारी

गोडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मिळाला रोजगार सामाजिक स्वास्थ्य चांगले ठेवायचे असेल तर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, मग ती नोकरी असो किंवा एखादा व्यवसाय. राज्यात १८ हजार जागांसाठी पोलीस भरती होणार असून याकडेही युवक युवर्तीनी लक्ष द्यावे. तसेच, कोणताही उद्योग व्यवसाय हा छोटा नसतो त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यातूनही चांगले अर्थार्जन होऊ

१५०० तरुणांना जागेवरच

शकते. पोलीस दलाच्या वतीने लवकरच एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाणार असून तेही सर्वापर्यंत पोहोचवले जाईल, असे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी सांगितले या मेळाव्यात विविध क्षेत्रातील सुमारे ७० पेक्षा अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. रोजगाराची संधी मिळालेल्या काहींना मान्यवरांनी नियुक्ती पत्र दिले

आम्ही गप्पा मारत नाहीत, रोजगारही देतो 🛶 उद्योगमंत्री सामंत यांचा खासदार रोजगार मेळाव्यात राऊत यांना टोला रोजगार मेला में 83 प्रशिक्षणार्थियों का चयन

द्वारा विभिन्न कंपनियों के अधिकारियों

के साथ बैठकर 237 प्रशिक्षणार्थियों



गलकमंत्री दादा भूते, खासदार हेमंत या बेरोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील शंभरपेक्षा आधिक कंपन्यांचे प्रतिनिधी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपस्थित होते. जबळपास ३ हजार बेरोजगार युवक-युवतीनी रहाचे, प्रकास बारी, बिदेश मोरे, वेधले. वानंतर सामंत यांनी भूसे यांचा राच थागा परूदन, पावशे उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. यातील बाडी जगांना उपस्थित मान्यवरांच्या हरते नियुक्तिपत्रेही देण्यात आली.

़ का साक्षात्कार लिया। 83 प्रशिक्षणार्थियों राज्यात जन्मानाती मिकाले योजनेसाती मिकाले असून, गरव महतून राज्यातील सध्याचे सरकार घर दांदा धुसेनी मंत्री सामंतांना उदेश-का चयन हुआ। इसमें ड्रेस मेकिंग,फैशन टेक्नोलाजी ट्रेड से उत्तीर्ण छात्राओं का

बेदांतासम्बे डवीप राज्याद्व ६६० कोटी श्वरे मुख्यमंत्री रोजगार कुटुंब विकास होने गरजेचे आहे. विकास आस्ताना असन्याचे समार

चयन सारा टेक्सटाइल लिमिटेड चंडीगढ़ उद्योगमंत्री सामंत यांची टीका; शिंदेत विविध दाखल्यांचे वाटप के लिए किया गवा। अन्व छात्रों का चवन विभिन्न कंपनिवों में हुआ है। इस मौके पर प्लेसमेंट प्रभारी अमित कुमार सिंह.

द्वारा गुरुवार को रोजगार मेला लगा। मेले में 237 प्रशिक्षणार्थियों ने पंजीकरण हुआ। साक्षात्कार के माध्यम से 83 प्रशिक्षणार्थियों का चयन विभिन्न पदों के लिए किया गवा। रोजगार मेले में माइक्रो टर्नर लिमिटेड, सारा टैक्सटाइल्स (क्षावा केवन केवन) लिमिटेड, इंटेक्स टेक्नोलाजी इंडिया मेहदावल में रोजगार मेले में उपस्थित अधिकारी • जागरण लिमिटेड, अप्लाइंजेस इंडिया लिमिटेड सहित अन्य कंपनियों ने हिस्सा लिया। प्रधानाचार्य संतोष कुमार श्रीवास्तव व जिला सेवायोजन अधिकारी संजय कुमार



We Facilitate Under

the Flexi-MoU/NAPS/

NATS/NEEM/B.Voc./

D.Voc. & Many

शिक्षण ध्या, रोजगार मिळवा शिक्षणासोवत रोजगार फक्त DISTIL मध्येच

भारकर एक्सक्लुसिव विश्व हिंदू परिषद जैसी संस्थाओं के जरिए 1.72 लाख पुजारियों को ट्रेनिंग देने की पुजारियों की ट्रेनिंग कौशल विकास योजना में, खर्च केंद्र उठार केंद्र उठार केंद्र अंति केंद्र अंति केंद्र केंद्र

लोगों का रीजस्ट्रेशन हो चुका है। तेलंगना समेत दक्षिण के अन्य

सबसे ज्यादा 56 हजार पुजारी तमिलनाडु में प्रशिक्षित होंगे, 2200, गुजरात में 632, छतीसगढ़ इन इलाकों में कोसे 3 महीने का मंत्रों का हिंदी और अंग्रेजी अनवाद भी सिखाया जाएगा

केंद्र सरकार का कौशल विकास जरूरलों को पूरा करेंगी। इसके लिए भारत में पुजारियों को ट्रेनिंग के कोसं तय किया गया है। मंत्रालय पुजारियों और कर्मकांड केंद्र सरकार इन्हें भुगतान करेगी। की अवधि 6 महीने तय की गई है, प्रशिक्षण के विषयों में ऑनलाइन से जुड़े लोगों को प्रशिवित कर ट्रेनिंग प्रोग्राम पर कितनी रकम खर्च जबकि अन्य जगहों पर 3 से 6 पूजा भी शामिल है। इसके लिए एक तैयार कर चुका है। अगले 18 महीने अफसर कुछ कहने की स्थिति में अडह वह है कि पूजागढ़, कर्मकांड मानना है कि आने वाले समय में को ट्रेनिंग देने का लक्ष्य तय किया पुतारियों के प्रशिक्षण के लिए मंत्रों का अंग्रेती व हिंदी अनुवाद तेजी से बढ़ेगा, इसलिए पुतारियों

रोजगार मेले में चयनित

युवा जाएंगे पुणे

प्रवेश संवाद <table-cell-columns> दमोह

मध्यप्रदेश के कौशल विकास एवं

रोजगार विभाग द्वारा दमोह के मानस

भवन में रोजगार मेले का आयोजन

किया गया। जिसमें विभिन्न कंपनियों

ने बेरोजगार युवाओं को रोजगार का

अवसर देने के लिए मेले में अपना

स्टॉल लगाया था। अपनी योजनाएं

युवाओं को बताई थी। इस मेले में

संपूर्ण जिले से आकर युवाओं ने

विभिन्न कंपनियों की योजनाओं

के बारे में जानकारी लेकर अपना

पंजीयन कराया। इसी तारतम्य में

डिस्टिल एजुकेशन ने भी मेले में

हिस्सा लिया था। डिस्टिल एजुकेशन

के रिक्रूटर नीरज ठाकुर और समीर

खान ने बताया कि 50 युवाओं ने

हमारी संस्था में कार्य करने के

लिए पंजीयन कराया, जिनमें से 12

युवाओं का चयन हुआ है। चयनित

सभी युवाओं को पुणे महाराष्ट्र स्थित

मिंडा कॉर्पोरेशन इसी महीने भेजा

प्रशिक्षण की योजना से जोड़ने जा सबसे अधिक 56 हजार रजिस्ट्रेशन राज्यों में हिंदी अनुवाद सिखाने के रहो है। ये संस्थाएं प्रशिक्षण से जुड़ी - तॉमलनाड़ में किए गए हैं। दक्षिण - लिए 3 महीने का अतिरिक्त समय माम के जारत तथ के कि राज्यती जेनकार में जीवर देवार करता किया जाना है। युक्ति हिंदी को इसके लिए पहले से तैपार करना

आदि में पढ़े जाने वाले श्लोकों और ऑनलाइन पूजा कराने का चलन

लांकामत

दीनदयाल उपाध्याय

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्हा कौशल्य विकास,

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र

आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण

संस्था, गडचिरोली यांच्या संयुक्त

विद्यमाने २० सप्टेंबर रोजी स्थानिक

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

रोजगार मेळावा आयोजित करण्यात

डिस्टील एज्युकेशन ॲन्ड टेक्नॉलाजी

यांसह इतर कंपन्या उपस्थित असणार

असून सदर रोजगार मेळाव्याकरिता

उमेदवारांनी

मेळाव्यामध्ये

स्वत:चा

माणपत्राच्या

२० ला पंडित

रोजगार मेळावा

जैसे संस्कार के लिए मंत्र, पूजा पद्धति और उनके क्रम। पित पक्ष में तर्पण जैसे कर्मकांड • गरुड पराण और सत्यनारायण कथा का विध्वित पाउ और पुजा। • ज्योतिष गणना और ग्रह-मक्षत्रों के बारे में संपूर्ण जानकारी। • राज्य और क्षेत्र के हिसाब से संस्कारों का प्रशिक्षण।

पुजारियों का वर्गीकरण

पद्धति के अनुसार तय होंगे ट्रेनिंग के कोर्स

• गृहपुना, शादी, मुंडन, शाद

पानारियों को प्रशिक्षण के विकासमाठी अहोरात्र होरे करून सर्टिकिकट मिल्ला। इसन असल्याचे मांगत बद्धा दावते व ज्ञानकारी काँचन केवाराहः संजय राज्यांक रहोणवंत्री ना. इटब होगी। ट्रेनिय देने खाली सं भारत पांची टीका केली. पुतारियों को विभिन्न वर्षी शाल स्थान स्थान उपन्यानी (याद कराने बाले, कमंब व्यवस्था विधानीका, अतेषा व्यवस, वीर विश्वसेष, वेतीपार्थ व्यले, पूजा कराने वाले à विषय चेत्रतंत्र्य महिलाओं त्रवारे क्लस्टर बनाने में सरकार अवंतिक बरुवार अंतर होता. य करेंगी। इससे लोगों को इ मेळकारों उद्येक्षी उद्य सर्था. लेने में अग्रसानी होगी। इन गंडमें, प्रत क्रिके रहेकर, स्कीन्टर पुजारियों की कमी होगी, जीन दीरे, एटीक्स अधिकारे ही. सर्वक सर्वक, दिल्हापूर्व अधिक काम मिलने की चिला रहे free है artise हो. सामंत पुढे महत्ताले भी, जनतेहून

दादाच पालकमंत्री!

पालकमंत्री दादा भुसे यांचे

कार्य चांगले आहे. मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री यांचा ना. भुसे

यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे

कुणी काहीही मागणी करो;

पालकमंत्री दादाच राहतील, असे

स्पष्ट मत ना. सामंत यांनी यावेळी

आम्ही कटिबद्ध आहोतं. काही

अडचणी आहेत त्या आयुक्त व

उद्योजक एकत्र बसवून मागी लावू.

व्यक्त केले.

पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री उद्योजकांना विजेचा दर जास्त वाटत

दादा भुसे, खा. हेमंत गोडसे आदी असेल, तर त्यावरही मार्ग काढ्न

मान्यवर उपस्थित होते. ना. सामंत सोलर सारखे उपाय करू. मात्र,

म्हणाले की, उद्योजकांच्या दृष्टीने भविष्यात जास्तीत जास्त उद्योग

महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य आहे. आणण्याचा प्रयत्न शिंदे व फडणवीस

नाशिकमध्ये उद्योजकांच्या ज्या सरकार करणार असल्याचे त्यांनी

राजकारणामुळे उद्योजकांवर

अन्याय होणार नाही : उद्योगमंत्री

नवीन नाशिक: नवउद्योजकांना

चालना देण्याबरोबरच चांगले उद्योग

कसे आणता येतील, या प्रयत्नात

आम्ही आहोत. स्थानिक उद्योजकांना

प्राधान्य देऊन लघु उद्योजकही पुढे

कसा जाईल, यासाठी सरकार करीत

आहे. राजकारणामुळे उद्योजकांवर

अन्याय होणार नाहीं, याची दक्षता

घेत असल्याचे उद्योगमंत्री उदय

आयमा येथे उद्योजकांच्या वैठकीसाठी

आले असता उद्योगमंत्री सामंत

अंबड औद्योगिक वसाहतीत

समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी स्पष्ट केले.

सामंत यांनी सांगितले.

बाद वेबसाइट से प्राथाहर पहले नहीन, पात्र आव

गपणही समाजाचे काही देणं लागतो हा ष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवत महाराष्ट्रासह रोजगारांना रोजगार म्हणजेच प्रशिक्षणाच्या ाध्यमातून नोकरी उपलब्ध करून देणारी एकमेव संस्था म्हणजे डिस्टिल एज्युकेशन औड टेक्नॉलॉजी प्रायकेट लिमिटेड. नाशिक येथील आश्विननगर, पाथर्डी फाटा भागात सरकारमान्य डिस्टिल एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून इयत्ता पाचवी ते ब्रॅज्युएटचे शिक्षण घेत असताना शिक्षणा

श्रोबरच नोकरीची संधीदेखील उपलब्ध करून

हठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही

कोणतेही शुल्क न घेता शिक्षणाबरोबरच तसेच ज्या कंपनीमध्ये त्या उमेदवाराला रेजगार उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून या नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येते त्या तंस्थेच्या माध्यमातून ज्या उमेदवारास नोकरी संबंधित उमेदवाराला देण्यात येतो. यातही हवी आहे अशा उमेदवारांचा संपूर्ण कोणत्याही प्रकारचे शुल्क संस्थेच्या वतीने एज्युकेशनल डेटा स्वीकारला जातो. यानंतर घेण्यात येत नसल्याचेही संस्थेच्या माध्यमातून वंबंधित उमेदवारास त्याच्या पात्रतेनुसार नोकरीसाठी संधी उपलब्ध करून दिली जाते. संस्थेच्या वतीने बेरोजगार उमेदवारांना विशेष म्हणजे नोकरी देताना उमेदवाराकडून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी

शिक्षणासबितच महाविद्यालयांमध्ये जाऊन संस्थेच्या वतीने जॉब फेअरचे आयोजन करून राजगार उपलब्ध उमेदवारांची माहिती उपलब्ध करून घेतली जाते. करून देणारी संस्था म्हणजे नाशिकसह मालेगाव, डिस्टिल एज्युकेशन सटाणा, घुळे, जळगाव नंदुबार, पालघर आदी अँड टेक्नॉलॉजी प्रा. लि. संस्था भागातही अनेकदा जॉब फेअरच्या माध्यमातून अनेक Skill India

लोकमत

उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाशिकमध्ये सुमारे ४० हून अधिक कंपन्यांमध्ये सध्या या संस्थेच्या माध्यमातून हजारो उमेदवारांना नोकरीची संघी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबरोबरच पब्लिक माहिती डिस्टील एज्युकेशन संस्थेचे नाशिक रिजनचे हेड विनेश मोरे यांनी दिली Education To All...

Employment To All.

जिल्ह्यात आयटीसह ॲग्रो इंडस्ट्रियल पार्क

आयमा बैठकीत उद्योगमंत्री सामंत यांचे सूतोवाच

र. टा. प्रतिनिधी, जीतव

दाय पुत्रे मंत्रेती संजय राजन यांच्यापर नाव न पेता टीका वारिकारच्ये आपानी और्याग्या त करें किरेपकान प्रमुख दिने १. दिस्तान ग्राम्पकार जात नहीत. प्रमुक्त कोर्पारकारी बाहत जीवन केरण होते. प्रमुक्त देश कार्य, मुक्ताकी रोकप्त निर्वेश योकन्त कार्य क्रमानीत वर्षक्रमांत्र विशेषक्रांत्र हान्त्रमात्र होते यात्र पाणित साकारने ही बैटक अपने हा महाराष्ट्राच्या चे स्टालका सुमारे २,००० हमेटकाले चांच्य हमते आर्थितीयक स्वक्रमात्र सामान्य केता ने माणाने देशाच्या स्थितानने केवले नहीं नवे मुख्यमंत्रे एकत्वा अन्यान अले. कुछ केवले विध्यमक त्याचन पेतना सुवारे तथा केवलोच्या निवृत्रित्तवाचे विध्यम करण्यान अले. उसीन माणानाची प्रयान सर्वाच विश्वपालका कि आहर किर्द कोने प्रतिकार हो बेटम फेटरें. मध्य मध्येल प्रत्य पात को देवन्यत क्षीतियों मुख्याने फेटन्य एक तथा. यात पूर्व कोने सर्वितन की, की जो तथा कोने केरिया नुसारक आभी मरकार क्यानाव्यक प्रत्य त्रांपर्यत प्रज्ञानक केल केल कार्याचा अपनेक आपने कार्याच निवासिक केलक अपनेक अपनेक अपनेक कार्याचा निवासिक केलक अपनेक अपन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या योजनेच्या माध्यमानुन खासदार गोडसे यांनी बेरोक्गासांच्या हाताला काम मिळवून देण्यामाठी आयोजित केलेला खासदार रोजनार मिळावा हा स्तुत्य उपक्रम असून प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भवती गोडसे आदी. केले. दरम्यान, आजच्या खासदार रोजगर मेळाव्यातून निवद झालेल्या रोडवरील लक्ष्मी लॉनस्वर खामदार रोजगार मेळावा रचिवारी (ता.४) झाला. वा प्रसंगी, पालकमंत्री दादा

भुसे, खासदार हेमंत गोडसे, विशेष

पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. वी. शेखर

भक्ती गोडसे, जिल्हाप्रमुख भाउताल

तांबहे, शहरप्रमुख प्रयोग तिथमे, महंत

मुचीरदाम पुत्रारों, महिला आपादीच्या

आला आहे.

इच्छुक

देण्याचे कार्य : भूसे पालकमंत्री दादा मुसे म्हणाले, राज्यात एकनाथ विदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्वाधिक लक्ष है बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खर्ची घातले आहे. खासदार गोडसे यांनी वाच भूमिकेतून बेरोजगारांना काम देण्याचे कार्य मुरू

काळाची गरज : सामंत गोडसंच्या खासदार रोजगार मेळाव्यात १२७४ बेरोजगारांना नियुक्तिपत्रे

व्यमी लॉन्स येथे आयोजित पाटील, भक्ती गोडसे, जिल्हाप्रमुख शेखर यांनी खा. गोडसे यांनी शासदार रोजगार मेळाव्यात ते भाऊत्सल तांबडे, शहरप्रमुख प्रवीण आयोजित केलेल्या खासदार ोस्त्रत होते. यावेळी पालकमंत्री तिदमे, महंत सुधीरदास पुजारी, रोजगार मेळाव्यास अनन्यसाधारण ादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, महिला आघाडीच्या लक्ष्मीबाई महत्व असल्याचे सांगितले.

मेळाव्यात १२७४ तरुणांना नियुक्तिपत्र लोकमत न्यूज नेटवर्क रोजगार मिळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आल्याची माहिती खासदार हेमंत नाशिक : तरुणांना रोजगार उपलब्ध ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गोहसे यांनी यावेळी दिली. करून देणे हे सद्यस्थितीत सर्वात मोठे दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्स काम असून, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस येथील रोजगार मेळाळ्यातून निवड

योजनेच्या माध्यमातून शासन महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, भक्ती झालेल्या १,२७४ तरुणांना नियुक्तीपत्र राज्यातील बेरोजगारांना रोजगार गोडसे, बाळासाहेबांची शिवसेना देण्यात आले. थेट नौकरीचे उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करत जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबहे, नियुक्तिपत्र मिळाल्याने तरुणांच्या असल्याचे नमूद करतानाच तरुणांच्या शहरप्रमुख प्रवीण तिदमे, महंत चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हाताला काम मिळवून देण्यासाठी सुधीरदास पुजारी, महिला आधाडीच्या या मेळाव्यात ३,८०० जणांनी सहभाग प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळाव्यांचे लक्ष्मीबाई ताठे, किरण रहाणे, निपमचे घेतला होता. त्यापैकी ९८८ जणांची आयोजन करण्याची गरज असल्याचे बारी आदी उपस्थित होते. मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त तरुणांना रोजगार मिळाला तर दुसऱ्या फेरीसाठी बोलविण्यात येणार

आर्थिक प्रगती होऊन त्यांच्या आहे. सुमारे पंधराशे तरुणांची कौशल्य औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्स कुटुंबाचा विकास होईल, या विकास योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी येथे खासदार हेमंत गोडसे यांनी सकारात्मक विचारातून रोजगार निवड झाल्याचे आयोजकांनी रविवारी (दि. ४) आयोजित केलेल्या मेळाळ्याचे नियोजन करण्यात सांगितले.

गसदार रोजगार मेळाय्यात तरुणाना नोकरीचे नियुक्तिपत्र वितरित करताना उद्योगमंत्री उदय सामंत. समवेत डावीकडून



त्यासाठी मविआचे सरकार बी. जी. शेखर उपस्थित होते. बाबदार असल्याचे सांगितले. रयतेच्या हाताला काम मिळाये. दाता प्रकल्प राज्यात उभा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असा हण्यासाठी जवळपास आठ महिने आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांनी मिती स्थापन झाली नव्हती. त्यामुळे धरला होता, राज्यातील सध्याचे जलीन मुख्यमंत्री नेमका कोणता सरकार घर पेटवण्यापेक्षा चूल र्व बघत होते, हा प्रश्न सामंत यांनी पेटवण्याचे काम करत असल्याचे स्थित केला. मविआ सरकारमध्ये नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे छ्यमंत्री रोजगार योजनेला १७० यांनी सागितले. तर शहरासह टी रुपये मिळाले होते. त्याउलट जिल्ह्यात विकासकामे करताना 🛚 ५५० कोटी रुपये मुख्यमंत्री 🏻 कुटुंब विकास होणे गरजेचे आहे. जगार योजनेसाठी मिळाले या बेरोजगार मेळाव्यातून पंधराशे सल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय जणांना रोजगार उपलब्ध करून

ब्रव्यात ते बोलत होते. यावेळी गोडसे यांनी सांगितले.

नवीन उद्योग येत नसल्याचे सांगुन पालकमंत्री दादा भूसे यांनी उद्योगमंत्री उदय सामत यांचे लक्ष वेघले. यानंतर सामंत यांनी आपल्या भाषणात भूसे यांचा हाच धागा पकडून नाशिकला नव्याने एमआयडीसी देण्याचे आश्वासन दिले. इतकेच नाही तर नवनवीन उद्योग नाशिकला येण्यासाठी विशेष प्रयत्न केले मंत यांनी केले. खासदार बेरोजगार दिला जाणार असल्याचे खा. हेमंत जाणार असल्याचे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले.

वसाहत व उद्योग क्षेत्रात

रोजगार मेळावे ही काळाची गरज उदय सामंत : खासदार रोजगार मेळाव्यातून १,२७४ बेरोजगारांना नियुक्तिपत्र

प्रत्येक जिल्ह्यात असे रोजगार मेळावे - नाशिक : बेथील खासदार रोजगार मेळाव्याचे रविवारी उद्धाटन करताना होजे हो काळाची न्याज असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भूसे, खासदार हेमंत गोडसे,

सहभाग धेतला होता. १८८ व उद्योगमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा : १०० एकरावर आयटी पार्क उभारणार फेरीसाठी बोलविण्यात येणार

at others, are que exercises appeint been been unit does the same everyon about a special property and the same everyon about a special property of the same everyon about a special property of the same of the same and the same and the same everyon about a special property of the same and th the straff, with security of the control water almost when sense as made off and the foreign section of the property of the contract of स्विता महिता आधारिक आधारिक व्याप्त विकास कार्य क्षेत्र के स्विता कार्य क्षेत्र के स्वर्ध के स्वर के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्ध के स्वर्ध के स्वर के स्व and aged author during a great and when they are to send more and process and annual send agent agen

आणि राजकारणात रस नसल्याने आमञ्चाकडून सतत लोकाभिम्ख कार्य आणि विकासकामे सुरूच मेळाञ्यातून निवड झालेल्या १२७४ तरुणांना नियुक्तिपत्रे देण्यात वुटुंबविकास होणे महत्त्वाचे आहे. अली. थेट नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने तरुणांच्या चेहऱ्यावर तरुणांना रोजगार मिळाला, तर आनंद ओसांडून बाहत होता. मेळाळ्यात ३८०० जजांनी सहभाग आर्थिक प्रगती होऊन त्यांच्या वत्सा होता. ९८८ जणांना शॉर्टलिस्ट केले असून, लवकरच त्यांना दुसऱ्या **इतीसाठी बोलावण्यात येणार आहे. मुमारे पंधराशे जणांची कौशल्य विकास** सकारात्मक विचारातून आजच्या रोजनेतंर्गत प्रशिक्षणासाठो निवड झाली आहे. - भक्ती गोडसे, आयोजक रोजगार मेळाल्याचे नियोजन प्रजिक्य गोडसे यांच्या संकरपनेतून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस खासदार गोडसे यांनी दिली. यांवेळी हरातील औरंगाबाद रस्त्यावरील महानिरीक्षक डॉ. बो. जी. शेखर- विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.

विकलाल तोंबर्ड, भक्ती गोहसे, हेमंत गोहसे, दादा भूसे, वैशाली दाणी, सुधाकर जाधव, शिवाजी भोर आदी.







